



We listen. We're responsive.

Date: July 23, 2020

To,
BSE Limited
P.J.Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001

To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1,
G Block, Bandra-Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai- 400 051

Scrip Code: 505509

Scrip Code: RESPONIND

Sub: Newspaper Advertisement for Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2020.

Dear Sirs,

In compliance with Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of the Newspaper Advertisements of the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2020 published in "The Free Press Journal" and "Navshakati" on July 19, 2020.

Please take the same on your records.

Yours faithfully,
For **Responsive Industries Limited**

Ruchi Jaiswal
Company Secretary & Compliance Officer

RESPONSIVE INDUSTRIES LIMITED

Mahagaon Road, Betegaon Village,
Boisar (East), Tal. Palghar, Dist.
Thane 401 501, Maharashtra, India.

T: +91 22 6656 2727 / 2704

F: +91 22 6656 2799

E: enquiry@responsiveindustries.com

www.responsiveindustries.com

CIN NO. L65100MH1982PLC027797

Janus Corporation Ltd
Regd. Office: D-203, Crystal Plaza,
New Link Road, Opp. Infinity mall,
Andheri (W), Mumbai - 400053.
CIN: U74999MH1998PLC117279
www.januscorp.co.in

Pursuant to Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing and Disclosures Requirement) Regulations, 2015, Notice is hereby given that the Board Meeting of the Company will be held on Tuesday 28th July, 2020 at 04:00 PM. at the Registered Office at D-203, Crystal Plaza, New Link Road, Opp. Infinity mall, Andheri (West), Mumbai - 400053 to consider and approve the Audited Financial Results for the Year and Half year ended 31st March, 2020 along with Audit Report.

For Janus Corporation Ltd
Sd/-
Sachin puri
Managing Director
Place: Mumbai
Date: 19/07/2020

RESPONSIVE INDUSTRIES LIMITED
CIN No.: L65100MH1982PLC027797
Regd. Office : Village Belagaon, Mahagaon Road, Boisar - East, Dist. Palghar - 401 501.
Tel No. : 022-66562821 | Fax No. : 022-66562798
Email Id: investor@responsiveindustries.com | Site: www.responsiveindustries.com

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR / QUARTER ENDED 31ST MARCH, 2020

Particulars	Quarter ended		Year ended	
	31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020
Total Income from operations	11,110.32	12,410.48	10,057.49	53,312.30
Net profit from ordinary activities before tax	(525.56)	798.44	(2,028.51)	2,650.08
Net profit from ordinary activities after tax	(423.87)	595.41	(1,117.95)	2,437.44
Net profit for the period after tax and Other Comprehensive Income	(907.84)	595.41	(1,138.50)	2,537.27
Equity Share Capital	2,624.95	2,624.95	2,624.95	2,624.95
Earnings per share (before extraordinary items) of Re. 1/- each (not annualised):				
(a) Basic	(0.22)	0.22	(0.43)	0.92
(b) Diluted	(0.22)	0.22	(0.43)	0.92

Extract of Standalone Audited Financial Results for the Year / Quarter ended 31st March, 2020 (Rs in lakhs)

Particulars	Quarter ended		Year ended	
	31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020
Income from operations	8,738.88	9,969.66	7,668.83	43,405.47
Net Profit before tax	(1,036.57)	790.58	(1,750.38)	2,687.30
Net Profit after tax and Comprehensive Income	(799.89)	594.63	(1,154.83)	2,466.79

Note 1 : The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results for the year / quarter ended March 31, 2020, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of Standalone and Consolidated Financial Results for the Year / Quarter ended March 31, 2020 is available on the Stock Exchange Websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.responsiveindustries.com.

For Responsive Industries Limited
Sd/-
Mehul Vala
Whole Time Director & CEO
DIN No. : 08361696

Ecoreco[®] ECO RECYCLING LIMITED
CIN: L74120MH1994PLC07971
Unit No. 422, 4th Floor, The Summit Business Bay,
Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400093.

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2020

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020
1	Total Income from Operations	53,707	23,397	33,835	132,076
2	Net Profit/(Loss) for the period/year before tax and exceptional items	2,012	4,282	132	12,328
3	Net Profit/(Loss) for the period/year before tax but after extraordinary items	2,012	4,282	132	12,328
4	Net Profit/(Loss) for the period/year after tax and extraordinary items	918	4,282	3,233	11,234
5	Total Comprehensive Income for the period/year	(384)	2,956	4,609	(1,425)
6	Paid-up Equity Share Capital	192,968	192,968	175,425	192,968
7	Reserves (excluding revaluation reserve)*	-	-	(1,153)	17,814
8	Basic for discontinued & continuing operations	0.05	0.24	0.18	0.61
9	Diluted for discontinued & continuing operations	0.05	0.24	0.18	0.61

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2020

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020
1	Total Income from Operations	53,862	23,397	33,835	132,231
2	Net Profit/(Loss) for the period/year before tax and exceptional items	2,167	4,133	132	12,182
3	Net Profit/(Loss) for the period/year before tax but after extraordinary items	2,167	4,133	132	12,182
4	Net Profit/(Loss) for the period/year after tax and extraordinary items	1,073	4,133	3,233	11,088
5	Total Comprehensive Income for the period/year	(229)	2,807	4,609	(1,571)
6	Paid-up Equity Share Capital	192,968	192,968	175,425	192,968
7	Reserves (excluding revaluation reserve)*	-	-	(17,131)	1,983
8	Basic for discontinued & continuing operations	0.06	0.21	0.18	0.57
9	Diluted for discontinued & continuing operations	0.06	0.21	0.18	0.57

Notes:
1. * The amount of revaluation reserves is Rs. 6,15,89,573/-
2. The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and company's website (www.ecoreco.com).

For Eco Recycling Limited
Mumbai
18th July, 2020
Shashank Soni
Director & CFO

PUBLIC NOTICE

I hereby inform on behalf of my client who is financial Institution, that one of the loan Applicant/Borrower **M/S. JYOTI PLAST** Through its Partners **1) MR. YOGESH PRAVINCHANDRA BHATT 2) MR. RAGHVENDRA KALUBHAI JYANI 3) MRS. JAYSHREE NARENDRA DEVANI**, who have purchased Non Agriculture Land Property bearing Survey No.23, Hissa No.3/3, Area = **167.82 Sq.Mtrs., Out of Total Area = H.R.O.-0.63.00 (i.e.-6300 Sq.Mtrs.)**, Situated at Village-Sativali, Vasai-(E), Tal.-Vasai, Dist.-Palghar (Old Dist.-Thane), Within the limits of Vasai-Virar City Municipal Corporation Taluk-Rajaj Waliv, by Registered Deed of Conveyance Dated-01st November, 2019, as Under Reg.No.Vasai-1-12005-2019, From **M/S. SHIV ASHISH DEVELOPERS** Through its Partners **1) MR. MUKESH V. BHANUSHALI & 2) MR. MOHAN V. BHANUSHALI**, But Now While doing loan process, my client came to know that Following 4 Original Chain Agreement of above referred Property are not available with the Owner or has been lost/ misplaced in transit:
A) Deed of Conveyance Dt.-06/02/2006, Reg.No.Vasai-1-850-2006, made by and between **MR. I SHWARAL SHANKARAL SHAH ALIAS PRATAP & 1) MRS. SANTAN DOMINIC D'UNHA**, & others 10 through all theirs P.A. Holder **MR. PRAMOD SHAHKANT THORAT** through **M/S. BHUMIKA DEVELOPERS** through its Partner **MR. NARENDRA KRISHNA PATIL & MR. ONIL JOHN ALMEIDA & MR. MILANTAN RAFAYAL PEREIRA**.
B) Deed of Conveyance, Reg.No.Vasai-1-7588-2007, Dt.25/07/2007, made by and between **1)MR.ONIL JOHN ALMEIDA**, 2. **MR.MILANTAN RAFAYAL PEREIRA** AND **MR. ANIL POPATLAL NAGDA**.
C) Deed of Conveyance Dt.-06/12/2018, Reg.No.Vasai-1-11238-2018, made by and between **MR. ANIL POPATLAL NAGDA & MR. DILIP G. CHENDVANKAR**, **MR. SANDIP G. CHENDVANKAR & MR. ANAND G. CHENDVANKAR**, **AND**
D) Deed of Conveyance Dt.07/03/2019, Reg.No.Vasai-1-2277/2019, made by and between **MR. DILIP G. CHENDVANKAR**, **MR. SANDIP G. CHENDVANKAR & MR. ANAND G. CHENDVANKAR & M/S.SHIV ASHISH DEVELOPERS** Through its Partners **MR.MUKESH V. BHANUSHALI & MR. MOHAN V. BHANUSHALI** and others 10 through all theirs P.A. Holder **MR. PRAMOD SHAHKANT THORAT** through **M/S. BHUMIKA DEVELOPERS** through its Partner **MR. NARENDRA KRISHNA PATIL & MR. ONIL JOHN ALMEIDA & MR. MILANTAN RAFAYAL PEREIRA**.
If any Person/Institution having any claim, right, title and interest of whatsoever nature over the same by way of sale; Mortgage; lien; exchange; inheritance; trust; maintenance; adverse possession; lease; leave and licence; or otherwise howsoever are hereby required to make known to the undersigned Advocate within 14 days from the date of publication with documentation proof in writing or legal evidence and after expiry of 14 days notice period any claim from any person or public will not be entertained.
Dated:-19/07/2020
Sd/-
Benson W. Pen, Advocate
117/122, Satyam Shivam Shopping Centre, Nallasopara-(w), 401 203.

PUBLIC NOTICE

I hereby inform on behalf of my client who is financial Institution, that one of the loan Applicant/Borrower **M/S. MURLIDHAR TRADERS** Through its Partners **1) MR. RASHMIKANT RASHMIKANT PARIKH 2) MR. MILIND RASHMIKANT PARIKH**; Who have purchased Non Agriculture Land Property as under:- Land bearing Survey No.23, Hissa No.3/3, Area = **1301.11 Sq.Mtrs., i.e.-14000 Sq.Ft., Out of Total Area = H.R.O.-0.63.00 (i.e.-6300 Sq.Mtrs.)** Situated at Village-Sativali, Vasai-(East), Tal.-Vasai, Dist.-Palghar (Old Dist.-Thane), Within limits of Vasai-Virar City Municipal Corporation & Talathi Saja Waliv, by Registered Deed of Conveyance Dated-29th November, 2019, Vaasai-1-13061-2019, made by and between **M/S. SHIV ASHISH DEVELOPERS** Through its Partners **1) MR. MUKESH V. BHANUSHALI & 2) MR. MOHAN V. BHANUSHALI** But Now While doing loan process, my client came to know that Following 4 Original Chain Agreement of above referred Property are not available with Owner or has been lost/ misplaced in transit:
A) Registered Deed of Conveyance Dated-06th February, 2006, as Under Reg.No.Vasai-1-850-2006, made by and between **MR. ISHWARAL SHANKARAL SHAH ALIAS PRATAP & 1) MRS. SANTAN DOMINIC D'UNHA**, & others 10 through all theirs P.A. Holder **MR. PRAMOD SHAHKANT THORAT** through **M/S. BHUMIKA DEVELOPERS** through its Partner **MR. NARENDRA KRISHNA PATIL & MR. ONIL JOHN ALMEIDA & MR. MILANTAN RAFAYAL PEREIRA**.
B) Registered Deed of Conveyance Dated-20th July, 2007, as Under Reg. No. Vasai-1-7588-2007, Dt.25/07/2007, made by and between **1)MR.ONIL JOHN ALMEIDA**, 2. **MR.MILANTAN RAFAYAL PEREIRA** AND **MR. ANIL POPATLAL NAGDA**.
C) Registered Deed of Conveyance Dated-06th December, 2018, as Under Reg. No.Vasai-1-11238-2018, made by and between **MR. ANIL POPATLAL NAGDA & MR. DILIP G. CHENDVANKAR**, **2) MR. SANDIP G. CHENDVANKAR & 3) MR. ANAND G. CHENDVANKAR & M/S. SHIV ASHISH DEVELOPERS** Through its Partners **1) MR. MUKESH V. BHANUSHALI & 2) MR. MOHAN V. BHANUSHALI**.
If any Person/Institution having any claim, right, title and interest of whatsoever nature over the same by way of sale; Mortgage; lien; exchange; inheritance; trust; maintenance; adverse possession; lease, leave and licence; or otherwise howsoever are hereby required to make known to the undersigned Advocate within 14 days from the date of publication with documentation proof in writing or legal evidence and after expiry of 14 days notice period any claim from any person or public will not be entertained.
Dated:-19/07/2020
Sd/-
Benson W. Pen Advocate
117/122, Satyam Shivam Shopping Centre, Nallasopara-(w), 401 203.

TATA CAPITAL FINANCIAL SERVICES LTD.
Regd. Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai-400013. CIN No. U67190MH2008PLC187552
Branch Address : 902 906, Quantum Tower, Chincholi, Govindji Shroff Marg, Malad West, Mumbai - 400064

POSSESSION NOTICE (for Immovable Property)
(As per Rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Tata Capital Financial Services Ltd. under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice dated 27th February 2020 (Loan A/c. No. 8758115); 27th December 2019 (Loan A/c. No. 6638287); and 28th February 2020 (Loan A/c. 5204975) as below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice. The borrowers, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers, in particular and the public, in general, that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said Rules.

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Tata Capital Financial Services Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from date of demand notice.

Loan A/c No.	Name of Obligor(s)/Legal Heir(s)/ Legal Representative(s)	Amount & Date of Demand Notice	Date of Possession
8758115	1) Mr. Abhijeet Awate 2) Mrs. Aarti Abhijeet Awate alias Aarti Awate, 3) R.G. Photo Studio represented by its Prop Abhijeet Awate, having addresses at I) 13, Building no-4, New Police Line, Near Siddhi Hall, Thane West-400601; II & III) Shop No 111 & 112 1st Floor Arcadia Co Op Premises Soc Ltd, Hiranandani Estate, Patlipada, Thane West, Thane-400607.	Rs. 80, 40, 661, 177/- (Rs. Eighty Lakh Forty Thousand Six Hundred and Seventeen Paise Only) as on 27 th February 2020 & Demand Notice Date: 27 th February 2020	15 th July 2020
6638287	1) M/s. Cjex Biochem Pvt. Ltd. Through its Director, 2) Mr. Chetan Prabhanshankar Joshi, 3) Mr. Jayesh Prabhanshankar Joshi Having Addresses At I) 415, Daulat Bhavan, Princess Street, 407 Kalbadevi Road, Mumbai 400002; II) Plot No. D 17/6, Trans Thane Creek Industrial Area, Navi Mumbai Municipal Corporation, Thane 400710; III) 2/16 Seeta Mahal, Warden Road, B.P. Road, Kemps Corner, Mumbai - 400036	Rs. 1, 75, 01, 328/- (Rs. One Crore Seventy Five Lakhs One Thousand Three Hundred and Twenty Eight Only) as on 27 th December 2019 & Demand Notice Date: 28 th February 2020	15 th July 2020
5204975	1) Mr. Sukhbir Singh Suri 2) Mrs. Navneet Kaur Suri; 3) Suri Motors Represented by its partner having its addresses at I) Room number 02, Matruprana Building, Plot number: 219, Sector-28, Vashi, Navi Mumbai-400703. II) Flat No. 2, Ground Floor, Matruprana, 2020 & Demand Notice Date: 28 th February 2020. III) Vashi Thane 400703 Maharashtra.	Rs. 63, 92, 276, 078/- (Rs. Sixty Three Lakh Ninety Two Thousand Two Hundred and Seventy Six Rupees and Eight Paise Only) as on 27 th December 2019 & Demand Notice Date: 28 th February 2020	15 th July 2020

Description of the Secured Assets/Immovable Properties Property : All that piece and parcel of land known as Sub Divided Plot No. D 17/6 in the Trans Thane Creek Industrial Area within the village limits of Bonsari & Kulkshet and within the limit of Navi Mumbai Municipal Corporation, Taluka & Registration Sub-District Thane containing by admeasurement 609.00 Square Meters or thereabouts and Bounded By: On or Towards North West by: Plot No. D-17/5; On or Towards South East by: Plot No. D 17/7; On or Towards North East by: Plot No. D 17/4; On or Towards South West by: Estate Road

Description of the Secured Assets/Immovable Properties Property : All that piece and parcel of Flat/Unit No. 02, admeasuring 537 sq. ft. carpet area on the ground floor, in the building known as "Matru Prena on Plot number 219, situated at sector-28, Vashi, Navi Mumbai, Tal. And Dist. Thane.

For Tata Capital Financial Services Ltd.
Date: 19.07.2020
Place: Mumbai
Sd/-
Aditya Puri
Managing Director

Bank of Baroda
Edena, Dahisar (East) Krishna Kunj,
Ground Floor, S. V. Road, Dahisar (East),
Mumbai - 400068
Telephone: 022-28281322/3962
Fax: 022-28283962, Email: dbdahi@bankofbaroda.co.in

POSSESSION NOTICE (For Immovable property only) [ANNEXURE 3]

Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 23.08.2019 calling upon the Borrower **Mr. Kiran M Suthar & Mrs. Hema K Suthar** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 11,39,919/- (plus intt. From May 2019) (Rupees Eleven Lakh Thirty Nine Thousand Nine Hundred Ninety Nine + intt. From May 2019)** within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this **17th day of July of the year 2020**. The Borrower/Guarantor/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of **Rs. 11,39,919/- (plus intt. From May 2019) (Rupees Eleven Lakh Thirty Nine Thousand Nine Hundred Ninety Nine + intt. From May 2019 and interest thereon at the contractual rate plus cost, charges and expenses till date of payment.** The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY:
All that part and parcel of the property consisting of Flat No. 03/A, Gr. Floor, Jay Shiv Palace CHS Ltd, Sneha Hospital Lane, Navghar Road, Bhayander (E), Thane - 401105 in Old Survey No. 178, New Survey No. 63, Hissa No. 2B within the Registration Sub-Thane and District Thane, Bounded: **On the North by: Jeevan Darshan, On the South by: Sneha Hospital, On the East by: Saraswati Sadan, On the West by: St. Flora High School**

Date : 17.07.2020
Place : Dahisar (East)
Sd/-
Authorised Officer
Bank of Baroda

Bank of Baroda
Edena, Dahisar (East) Krishna Kunj,
Ground Floor, S. V. Road, Dahisar (East),
Mumbai - 400068
Telephone: 022-28281322/3962
Fax: 022-28283962, Email: dbdahi@bankofbaroda.co.in

POSSESSION NOTICE (For Immovable property only) [ANNEXURE 3]

Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 01.11.2018 calling upon the Borrower **Mr. Harshad Himmatlal Joshi & Mrs. Geeta Harshad Joshi** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 18,88,265/- (plus intt. From Dec. 2016) (Rupees Eighteen Lakh Eighty Eight Thousand Two Hundred Sixty Five + intt. From Dec. 2016)** within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this **17th day of July of the year 2020**. The Borrower/Guarantor/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of **Rs. 18,88,265/- (plus intt. From Dec. 2016) (Rupees Eighteen Lakh Eighty Eight Thousand Two Hundred Sixty Five + intt. From Dec. 2016) and interest thereon at the contractual rate plus cost, charges and expenses till date of payment.** The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY:
All that part and parcel of the property consisting of Flat No. 206, 2nd Floor, B wing, Jugal Park Co-op Hsg. Soc Ltd, Sudarshan Cross Lane, Village Khari, Navghar Road, Bhayander - 401105, Old Survey No. 176, New Survey No. 43, Hissa No. 03, within the Registration Sub-Thane and District Thane, Bounded: **On the North by: Shivsaai Building, On the South by: Balchandra Complex, On the East by: Sudarshan Cross Road, On the West by: Balkrishna Building**

Date : 17.07.2020
Place : Dahisar (East)
Sd/-
Authorised Officer
Bank of Baroda

IIFL SECURITIES
IIFL Securities Limited (Formerly known as India Infoline Limited)
CIN: L99999MH1996PLC132983
Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400 604
Tel: 3929 4000/ 4103 5000/ 62727000 • Fax: (91-22) 2580 6654 • E-mail: secretarial@iifl.com • Website: www.indiaonline.com

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020. (₹ in Lakhs)

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	June 30, 2020 (Unaudited)	Mar 31, 2020 (Unaudited)	June 30, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)
1 Total Income	17,828.94	20,983.62	18,503.12	78,994.61
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,540.04	5,095.93	3,719.79	19,976.57
3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,540.04	5,095.93	13,891.72	30,148.50
4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,148.99	3,725.28	12,536.08	23,394.31
5 Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,146.68	3,722.69	12,539.68	23,212.26
6 Equity Share Capital	6,392.19	6,392.19	6,384.69	6,392.19
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	81,586.67
8 Earnings Per Share (Face Value of ₹ 2 /- each)				
a. Basic (in ₹)	1.30	1.17	3.93	7.33
b. Diluted (in ₹)	1.29	1.16	3.92	7.31

Notes: 1. The consolidated unaudited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principals laid down in Indian Accounting Standards 34 – Interim Financial Reporting ("Ind AS 34") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principal generally accepted in India. 2. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board at its meeting held on July 18, 2020. 3. The Key data relating to standalone unaudited financial results of IIFL Securities Limited is as under:

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	June 30, 2020 (Unaudited)	Mar 31, 2020 (Unaudited)	June 30, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)
1. Total Income	15,751.13	18,217.38	14,992.86	64,374.30
2. Profit Before Tax	5,132.59	6,962.49	3,735.23	19,866.96
3. Profit After Tax	3,901.76	5,867.91	2,487.41	14,261.92

4. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website viz. www.indiaonline.com

By order of the Board
For IIFL Securities Limited
Sd/-
Venkataraman Rajamani
Managing Director
DIN: 00011919

Date : July 18, 2020
Place : Mumbai

HDFC BANK
We understand your world
HDFC BANK LIMITED
CIN : L65920MH1994PLC080618
Regd. Office : HDFC Bank Ltd., HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013.
Website: www.hdfcbank.com, Tel.: 022- 6652 1000, Fax: 022- 2496 0739.

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020 (₹ in lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated			
		Quarter ended 30.06.2020	Year ended 31.03.2020	Quarter ended 30.06.2019	Quarter ended 30.06.2020	Year ended 31.03.2020	Quarter ended 30.06.2019
		Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	

अस्वीकृती

हा वसुधैवकुटुंबात प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यात आलेल्या दावांच्या संपूर्णपणे किंवा सर्वसमावेशक नवरात्रि कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातीवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतःची चौकशी करण्याची किंवा तज्ञांना सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचित केले जाते. हा वसुधैवकुटुंबात प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथ्यांविषयी त्रुटी किंवा कोणत्याही किंवा बदनामीकारक मजकुरासाठी किंवा त्यामधील दावांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायधिकरणात नवरात्रिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रिंटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असलेल्या जवळपास नवरात्रिची कोणतीही भूमिका असणारी नाही.

एकोरेको लिमिटेड
हस्तवस्त्रे व पोशाक

आपले वसुधैवकुटुंबात प्रकाशित झालेले कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथ्यांविषयी त्रुटी किंवा कोणत्याही किंवा बदनामीकारक मजकुरासाठी किंवा त्यामधील दावांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायधिकरणात नवरात्रिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रिंटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असलेल्या जवळपास नवरात्रिची कोणतीही भूमिका असणारी नाही.

ओ.डी. अमोलजी. लि. कर्म. सी-७०३, धनलक्ष्मी ही. सोसायटी, गोविंदी बिल्डिंग, साकीनाका, मुंबई-४०० ००२. मो. नं. ९९९२३३९००

डी अँड एच इंडिया लिमिटेड

नॉर्दर्न कार्यालय - केलास एस्टेट, २/२, वसुधैवकुटुंबात, एन.बी.एस. मार्ग, घाटकोपर (पश्चिम), मुंबई - ४००००६, ईमेल आयडी: www.dnhindia.com, वेबसाईट: www.dnhindia.com फोन: ०२२-२५०६४४१

सीआयएन: L28900MH1985PLC035822

सूचना अशी आहे की कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक २५ जुलै २०२० रोजी सकाळी ११:३० वाजता इंदीर येथे कंपनीच्या मुख्य कार्यालयात होणार आहे ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि वार्षिक रेकॉर्ड अन-ऑडिट केलेल्या स्टँडअलोन आणि कन्सोलिडेटेड फायनान्शियल रिजल्ट्सवर विचार करणे आणि मॉडिफाय अर्जासुद्धा इतर व्यवसायाची देवाण घेवण करणे।

मंडळाच्या आदेशावरून
रजिस्ट्रार सन
दिनांक : १८.०७.२०२०
कंपनी सचीव

Janus Corporation Ltd
Regd. Office: D-203, Crystal Plaza, New Link Road, Opp. Infinity mall, Andheri (W), Mumbai - 400053. CIN: U74999MH1998PLC117279 www.januscorp.co.in

Pursuant to Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing and Disclosures Requirement) Regulations, 2015, Notice is hereby given that the Board Meeting of the Company will be held on Tuesday 28th July, 2020 at 04:00 PM. at the Registered Office at D-203, Crystal Plaza, New Link Road, Opp. Infinity mall, Andheri (West), Mumbai - 400053 to consider and approve the Audited Financial Results for the Year and Half year ended 31st March, 2020 along with Audit Report.

For Janus Corporation Ltd
Sd/-
Sachin puri
Managing Director

Place: Mumbai
Date: 19/07/2020

जाहीर नोटीस

सर्व लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, गांव मोजे मुळागाव (तामलाव) येथील गाईन व्हा ह्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. २०४ ज्याचे क्षेत्र ५०५ चौ. फूट आहे. आमचे अशील शी सुधीर बाळकृष्ण पाठारे यांच्या पत्नी की. श्रीमती सरला सुधीर पाठारे यांच्या नावे आहे. सदर फ्लॅटचे ५ शेअर्स, क्रमांक २६ पासून ते ३० चे शेअर सर्टिफिकेट क्रमांक ६ ची मुळ प्रत आमचे अशिलांलाकडून गाडव झालेली आहे व त्या शेअर सर्टिफिकेटचा शोध घेऊन सुद्धा ते आमचे अशिलांना सापडलेले नाही. आमचे अशीलांनी गाईन ग्रीन को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ह्या सोसायटीकडे डुप्लीकेट शेअर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला आहे. आमचे अशिलांना डुप्लीकेट शेअर सर्टिफिकेट देण्यास कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास त्यांनी खालील पत्त्यावर कळवावी. अन्यथा आमचे अशिलांना डुप्लीकेट शेअर सर्टिफिकेट देण्यास कोणाचीही हरकत नाही असे समजून आमचे अशिलांना डुप्लीकेट शेअर सर्टिफिकेट कामी दाखला दिला जाईल, याची नोंद घ्यावी.

अॅडव्होकेट व्हेलेंटायन एस. तपेली
ऑ. पता : अे ०१, डॅफोडिल को.ऑफ. हाऊ. सोसायटी
कॅथॉलिक बँकेसमोर, सॅंडा बाजार
वसई, ता. वसई, जि. पालघर ४०१ २०१

RESPONSIVE INDUSTRIES LIMITED
CIN No. : L65100MH1982PLC027797
Regd. Office : Village Betagaon, Mahagang Road, Bolar - East, Dist. Palghar - 401 501.
Tel No. : 022-86562821 | Fax No. : 022-86562798
Email Id: investor@responsiveindustries.com | Site: www.responsiveindustries.com

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR / QUARTER ENDED 31ST MARCH, 2020

(Rs in lakhs)

Particulars	Quarter ended 31.03.2020	Quarter ended 31.12.2019	Quarter ended 31.03.2019	Year ended 31.03.2020	Year ended 31.03.2019
Total Income from operations	11,110.32	12,410.48	10,057.49	53,312.30	77,503.83
Net profit from ordinary activities before tax	(525.56)	798.44	(2,028.51)	2,650.08	4,504.57
Net profit from ordinary activities after tax	(423.87)	595.41	(1,117.95)	2,437.44	2,945.78
Net profit for the period after tax and Other Comprehensive Income	(907.84)	595.41	(1,138.50)	2,537.27	2,933.55
Equity Share Capital	2,624.95	2,624.95	2,624.95	2,624.95	2,624.95
Earnings per share (before extraordinary items) of Re. 1/- each (not annualised):	(0.22)	0.22	(0.43)	0.92	1.09
(a) Basic	(0.22)	0.22	(0.43)	0.92	1.09
(b) Diluted					

Extract of Standalone Audited Financial Results for the Year / Quarter ended 31st March, 2020

(Rs in lakhs)

Particulars	Quarter ended 31.03.2020	Quarter ended 31.12.2019	Quarter ended 31.03.2019	Year ended 31.03.2020	Year ended 31.03.2019
Income from operations	8,738.88	9,969.66	7,668.83	43,405.47	62,883.20
Net Profit before tax	(1,036.57)	790.58	(1,750.38)	2,687.30	4,655.48
Net Profit after tax and Comprehensive Income	(799.89)	594.63	(1,154.83)	2,466.79	2,828.37

Note 1: The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results for the year / quarter ended March 31, 2020, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015. The full format of Standalone and Consolidated Financial Results for the Year / Quarter ended March 31, 2020 is available on the Stock Exchange Websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.responsiveindustries.com.

For Responsive Industries Limited
Sd/-
Mehul Vala
Place : Mumbai
Date : July 17, 2020
Whole Time Director & CEO
DIN No. : 08361696

Ecocoreco ECO RECYCLING LIMITED
CIN: L74120MH1994PLC079971
Unit No. 422, 4th Floor, The Summit Business Bay, Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400093.

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2020

(Rs.in thousands)

Sr. No.	Particulars	Audited			
		Quarter ended 31.03.2020	Quarter ended 31.12.2019	Quarter ended 31.03.2019	Year ended 31.03.2020
1	Total Income from Operations	53,707	23,397	33,835	132,076
2	Net Profit/(Loss) for the period/year before tax and exceptional items	2,012	4,282	132	12,328
3	Net Profit/(Loss) for the period/year before tax but after extraordinary items	2,012	4,282	132	12,328
4	Net Profit/(Loss) for the period/year after tax and extraordinary items	918	4,282	3,233	11,234
5	Total Comprehensive Income for the period/year	(384)	2,956	4,609	(1,425)
6	Paid-up Equity Share Capital	192,968	192,968	175,425	192,968
7	Reserves (excluding revaluation reserve)*	-	-	-	(1,153)
8	Basic for discontinued & continuing operations	0.05	0.24	0.18	0.81
9	Diluted for discontinued & continuing operations	0.05	0.24	0.18	0.81

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2020

(Rs.in thousands)

Sr. No.	Particulars	Audited			
		Quarter ended 31.03.2020	Quarter ended 31.12.2019	Quarter ended 31.03.2019	Year ended 31.03.2020
1	Total Income from Operations	53,862	23,397	33,835	132,231
2	Net Profit/(Loss) for the period/year before tax and exceptional items	2,167	4,133	132	12,182
3	Net Profit/(Loss) for the period/year before tax but after extraordinary items	2,167	4,133	132	12,182
4	Net Profit/(Loss) for the period/year after tax and extraordinary items	1,073	4,133	3,233	11,088
5	Total Comprehensive Income for the period/year	(229)	2,807	4,609	(1,571)
6	Paid-up Equity Share Capital	192,968	192,968	175,425	192,968
7	Reserves (excluding revaluation reserve)*	-	-	-	(17,131)
8	Basic for discontinued & continuing operations	0.06	0.21	0.18	0.57
9	Diluted for discontinued & continuing operations	0.06	0.21	0.18	0.57

Notes:
1. *The amount of revaluation reserves is Rs. 6,15,89,573/-.
2. The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and company's website (www.ecoreco.com).

For Eco Recycling Limited
Mumbai
18th July, 2020
Sd/-
Shashank Soni
Director & CFO

बँक ऑफ बडोदा
Bank of Baroda
India's International Bank

एडेना, दहिसर (पूर्व) कृष्ण कुंड, तळमजला, एस.व्ही. रोड, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०००६८
दूरध्वनी: ०२२-२८२८३२२/३९६२, फॅक्स: ०२२-२८२८३९६२, ईमेल: dbdahi@bankofbaroda.co.in

कळजा सूचना (स्थावर मिल्कतीकरिता मात्र) जोडपत्र ३

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि. सिक्युरिटीयेशन अँड रिस्कमॅनेजमेंट ऑफ फायनान्सिअल अँड असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट (सेकंड) अँड, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरस्ट (एफोर्समेंट) क्लस, २००२ चा नियम ३ सहायता क्लस २३(१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून ०९.११.२०१९ रोजी मागील सूचना जारी करून कर्जदार श्री. किरण एम सुधीर आणि श्रीम. हेमा के सुधीर यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रु. ११,३९,९१९/- (अधिक मे २०१९ पासुन्चे व्याज) (रुपये अकरा लाख एकोणचाळीस हजार नऊशे एकोणशिस मात्र + मे २०१९ पासुन्चे व्याज) सदर रक्कम सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपर्यंत ६० दिवसांच्या आत चुकवी करण्यासाठी सांगितले होते.

कर्जदारांनी सदर रक्कम चुकवी करण्यामध्ये कसूर केलेली आहे. कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी इंटरस्ट इन्फोर्समेंट क्लस, २००२ चा नियम ८ सहायता अँड असेट्स क्लस १३चे उप-क्लस (४) च्या अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नस्वाक्षरीकारांना नियम ८ अन्वये १७ जुलै, २०२० रोजी येथे याखाली वर्णिलेल्या मिल्कतीचा कळजा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/हमीदार/ गहाणदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिल्कतीच्या देवघेवच्या व्यवहार करू नये आणि सदर मिल्कतीवरील कोणताही देवघेवच्या व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या रु. ११,३९,९१९/- (अधिक मे २०१९ पासुन्चे व्याज) (रुपये अकरा लाख एकोणचाळीस हजार नऊशे एकोणशिस मात्र + मे २०१९ पासुन्चे व्याज) आणि त्यावरील सांघार्थिक दाने व्याज अधिक प्रदानाच्या तारखेपर्यंत पर्यंत, प्रभा आणि खर्च या रकमेच्या आकाराच्या अशील राहिल. ताण मातच्या विमोचनावरिता उल्लेख वेळेत अँड असेट्स क्लस १३ चे उप-क्लस (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिल्कतीचे वर्णन

नोंदीपून उप-ठाणे आणि विल्हा ठाणे मध्ये युना सव्हे. क्र. १७८, नवीन सव्हे. क्र. ६३, हिस्सा क्र.२बी मध्ये फ्लॅट क्र. ०३/ए, तळमजला, जय शिव फ्लॅट सीएचएस लि., लेहा हॉस्पिटल, नवखर रोड, भाईर (५), ठाणे -४०११०५. च्या समविष्ट मिल्कतीचे सर्व ते भाग आणि विभाग, सोमावड: उत्तरेल: जीवन दर्शन, दक्षिणेला: स्नेहा हॉस्पिटल, पूर्वेला: सरस्वती सदन, पश्चिमेला: सेंट पॅलाय हाय स्कूल .

सही/-
प्राधिकृत अधिकारी
बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा
Bank of Baroda
India's International Bank

एडेना, दहिसर (पूर्व) कृष्ण कुंड, तळमजला, एस.व्ही. रोड, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०००६८
दूरध्वनी: ०२२-२८२८३२२/३९६२, फॅक्स: ०२२-२८२८३९६२, ईमेल: dbdahi@bankofbaroda.co.in

कळजा सूचना (स्थावर मिल्कतीकरिता मात्र) जोडपत्र ३

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि. सिक्युरिटीयेशन अँड रिस्कमॅनेजमेंट ऑफ फायनान्सिअल अँड असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट (सेकंड) अँड, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरस्ट (एफोर्समेंट) क्लस, २००२ चा नियम ३ सहायता क्लस २३(१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून ०९.११.२०१९ रोजी मागील सूचना जारी करून कर्जदार श्री. सुरेशचंद्र राम पांडे आणि श्रीम. प्रमिला एस पांडे यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रु. १२,७०,७७६/- (अधिक फेब्रुवारी २०१९ पासुन्चे व्याज) (रुपये बारा लाख सत्तेचाळीस हजार सातशे अठराशिस मात्र + फेब्रुवारी २०१९ पासुन्चे व्याज) आणि त्यावरील सांघार्थिक दाने व्याज अधिक प्रदानाच्या तारखेपर्यंत पर्यंत, प्रभा आणि खर्च या रकमेच्या आकाराच्या अशील राहिल. ताण मातच्या विमोचनावरिता उल्लेख वेळेत अँड असेट्स क्लस १३ चे उप-क्लस (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिल्कतीचे वर्णन

नोंदीपून उप-ठाणे आणि विल्हा ठाणे मध्ये युना सव्हे. क्र. १७८, नवीन सव्हे. क्र. ५, हिस्सा क्र.४, युना सव्हे. क्र. ११९, नवीन सव्हे. क्र. २, हिस्सा क्र. ९ मध्ये फ्लॅट क्र. बी/३१०, श्रद्धा सरोवर सीएचएसएल, दत्त मंदिर जवळ, नवखर गाव, भाईर (५), ठाणे -४०११०५. च्या समविष्ट मिल्कतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

सही/-
प्राधिकृत अधिकारी
बँक ऑफ बडोदा

SBI State Bank of India
स्टेअर असेट रिकव्हरी शाखा,
६ वा मजला, दि इन्टर्नॅशनल इमारत, एम. के. रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०.

सूचना याद्वारे देण्यात येते की, कर्जदार मे. कोठारी मेटल्युर्जिकल एक्सपोर्ट प्रा. लि. आणि श्री. विनोद आर. कोठारी, श्रीम. आशा विनोद कोठारी, श्रीम. पिरलावाई आर. कोठारी, मे.कांवे केमिकल्स इंडिया प्रा. लि., मे. कोठारी मेटल अँड अलॉयस (संचालक आणि हमीदार) यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुदल आणि व्याजाची परतलेक कल्यास कसूर केली आहे आणि कर्ज जीन परफॉर्मिंग असेट (एनपीए) वर्गित करण्यात आले आहे. सिक्युरिटीयेशन अँड रिस्कमॅनेजमेंट ऑफ फायनान्सिअल अँड असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अँड, २००२ च्या क्लस १३(२) अन्वये सूचना त्यांच्या ऑनमि ज्ञात पत्त्यावर त्यांना जारी केली होय. परंतु ती न बजावता परत आली आणि त्यामुळे त्यांना सदर जाहीर सूचनेच्या मागते कळविण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्जदार / हमीदाराचे नाव व पत्ता	मिल्कतीचे वर्णन / अंमलबजावणी करायच्या तारखेची पत्ता	सूचनेची तारीख	एनपीएची तारीख	सूचनेच्या तारखेतील शक्यतातील रक्कम
१.	कोठारी मेटल्युर्जिकल एक्सपोर्ट प्रा. लि. (कर्जदार) नॉ. कार्या. २३८-बी, अय्यल इमा., तळमजला, रांग क्र. २५, भागसाती अल्फुमिनिम, ठाकूरदार रोड, नवी रोड (५), मुंबई-४००००९. कॉन्टॅक्ट: फ्लॅट क्र. ५६, गाव भेंवेली, वाडा शाहूपूर रोड, ना. वाडा, जि. पालघर-४२१३०३. कार्यालय: सी-५, जवाहर फॅशन, तळमजला, फर्मासाई कॉर्नर, ठाकूरदार रोड, मुंबई-४००००२. संचालक आणि हमीदार मे. कोठारी मेटल्युर्जिकल एक्सपोर्ट प्रा. लि. i) श्री. विनोद आर. कोठारी ii) श्री. आशा विनोद कोठारी iii) श्री. पिरलावाई आर. कोठारी iv) श्री. पिरलावाई आर. कोठारी पता: १५/१६, लताकुंड, झांभोवावाडी, ठाकूरदार रोड, मुंबई-४००००२. v) मे. कांवे केमिकल्स इंडिया प्रा. लि. (हमीदार) पता: फ्लॅट क्र. ५६, गाव भेंवेली, वाडा शाहूपूर रोड, ना. वाडा, जि. पालघर-४२१३०३. vi) मे. कोठारी मेटल अँड अलॉयस (हमीदार) पता: फ्लॅट क्र. ४ आणि ५, सव्हे क्र. ११९, दि पालघर इंडस्ट्रियल को-ऑप. इस्टेट लि., बोईसर, पालघर रोड, पालघर-४०११०४.	१. मे. कांवे केमिकल्स इंडिया प्रा. लि. द्वारा मालकी गाव भेंवेली, वाडा शाहूपूर रोड, ना. वाडा, जि. पालघर, पिन-४२१३०३ येथे स्थित मोठे क्षेत्र धाकूत क्र. ५६ गाव मोठा भाग आनी आणि इमारत मूल्याचे ०-२४-० ए आर चे सर्व ते भाग आणि विभाग. २. मे. कोठारी मेटल अँड अलॉयस द्वारा मालकीचे फ्लॅट क्र. ४ आणि ५, सव्हे क्र. ११९, दि पालघर तासुका इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह इस्टेट लि., बोईसर रोड, ना. आणि जि. पालघर पिन-४०११०४ येथे स्थित जमीन आणि इमारतचे सर्व ते भाग आणि विभाग.	२४.०६.२०२०	२८.०८.२०२०	₹. २,९९,०५,५८१.०० (राजे देव कोटी नव्याणव लाख चार हजार सातशे एकाशेची मात्र) २४,०९,२०२० रोजी

सूचनेच्या पत्राची सेवेकरिता पावले उलटली जात आहेत. वरील कर्जदार आणि हमीदार यांना याद्वारे सदर सूचना प्रकाशनाच्या ६० दिवसात शकित रक्कम प्रदान करण्याचे सांगण्यात येते, कसूर केल्यास सिक्युरिटीयेशन अँड रिस्कमॅनेजमेंट ऑफ फायनान्सिअल अँड असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अँड, २००२ च्या क्लस १३ च्या उपक्लस (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपर्यंत ६० दिवसांच्या समाप्तीपर्यंत पुढील पावले उलटली जातील.
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या प्राधिकृत अधिकार्यांद्वारे ०९.०९.२०१९ रोजी जारी दि सिक्युरिटीयेशन अँड रिस्कमॅनेजमेंट ऑफ फायनान्सिअल अँड असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अँड, २००२ च्या क्लस १३(२) अन्वये परिली सूचना ही मागे घेतली आणि निष्पत्तीची मानती जाईल.

दिनांक : २४.०६.२०२०
ठिकाण : मुंबई

सही/-
प्राधिकृत अधिकारी
स्टेट बँक ऑफ इंडिया कार्यालय
एएसएआरबी, मुंबई

IIFL SECURITIES
IIFL Securities Limited (Formerly known as India Infoline Limited)
CIN: L99999MH1996PLC132983
Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400 604
Tel: 3929 4000/ 4103 5000/ 62727000 • Fax: (91-22) 2580 6654 • E-mail: secretarial@iifl.com • Website: www.indiafoline.com

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020.

(₹ in Lakhs)

Particulars	Quarter Ended			Year Ended
	June 30, 2020 (Unaudited)	Mar 31, 2020 (Unaudited)	June 30, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)
1 Total Income	17,828.94	20,983.62	18,503.12	78,994.61
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	5,540.04	5,095.93	3,719.79	19,976.57
3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,540.04	5,095.93	13,891.72	30,148.00
4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4,148.99	3,725.28	12,536.08	23,394.31
5 Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	4,146.68	3,722.69	12,539.68	23,212.26
6 Equity Share Capital	6,392.19	6,392.19	6,384.69	6,392.19
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	81,586.67
8 Earnings Per Share (Face Value of ₹ 2 /- each)				
a. Basic (in ₹)	1.30	1.17	3.93	7.33
b. Diluted (in ₹)	1.29	1.16	3.92	7.31

Notes: 1. The consolidated unaudited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principals laid down in Indian Accounting Standards 34 – Interim Financial Reporting (“Ind AS 34”) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principal generally accepted in India. 2. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board at its meeting held on July 18, 2020. 3. The Key data relating to standalone unaudited financial results of IIFL Securities Limited is as under :

(₹ in Lakhs)

Particulars	Quarter Ended			Year Ended
	June 30, 2020 (Unaudited)	Mar 31, 2020 (Unaudited)	June 30, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)
1. Total Income	15,751.13	18,217.38	14,992.86	64,374.30
2. Profit Before Tax	5,132.59	6,962.49	3,735.23	19,866.96
3. Profit After Tax	3,901.76	5,867.91	2,487.41	14,261.92

4. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website viz. www.indiafoline.com

By order of the Board
For IIFL Securities Limited
Sd/-
Venkataraman Rajamani
Managing Director
DIN: 00011919

HDFC BANK
We understand your world
एचडीएफसी बँक लिमिटेड

सीआयएन : एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८